



सत्यमेव जयते

# महाराष्ट्र शासन राजपत्र

## असाधारण भाग एक-अ-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष १०, अंक ९]

बुधवार, डिसेंबर १८, २०२४/अग्रहायण २७, शके १९४६

[पृष्ठे २, किंमत : रुपये १०.००

असाधारण क्रमांक ९

प्राधिकृत प्रकाशन

(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमान्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांजकडून

अधिसूचना

महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम, १९८७ चा नियम ३, ४ व ५.

क्रमांक NPA-२८०१/३/२०१३/२०२४/१३२९.— मी, अनिल पाटील, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग असे सुचित करित आहे की, श्री. संतोष रविंद्र तारी, नगरसेवक, देवगड-जामसंडे नगरपंचायत व गटनेता, देवगड-जामसंडे महाविकास आघाडी गट यांचे दिनांक १९ जानेवारी २०२२ चे पत्राप्रमाणे देवगड-जामसंडे नगरपंचायतमध्ये स्वतंत्रपणे अस्तित्वात आलेल्या देवगड-जामसंडे महाविकास आघाडी गट मधील ९ नगरसेवकांची नोंद या कार्यालयाचे अभिलेखात करण्यात आली आहे. तथापि, दिनांक २ डिसेंबर २०२४ रोजी गटनेता, श्री. शरद रामचंद्र ठुकरुल, गटनेता देवगड-जामसंडे नगरविकास समिती यांनी देवगड-जामसंडे नगरपंचायत नगरविकास समिती या गटामध्ये आठ सदस्य असून आता या गटामध्ये श्रीमती मिताली राजेश सावंत समाविष्ट होत असून याची नोंद होण्यास विनंती केलेली आहे.

त्यामुळे “ देवगड जामसंडे महाविकास आघाडी गट ” मधील श्रीमती मिताली राजेश सावंत यांचे नाव वगळून त्यांच्या नावाची नोंद “ देवगड-जामसंडे नगरविकास समिती ” या कार्यालयाकडील अभिलेखात विहित नमुन्यातील नोंदवहीत करण्यात आली आहे. सबब “ देवगड जामसंडे महाविकास आघाडी गट ” या गटातील उर्वरित नगरसेवकांची नावे खालीलप्रमाणे आहेत :-

अ. क्र.	नगरपंचायतीचे नाव	नगरसेवकाचे नाव	नगरपंचायत गटाचे नाव
१	देवगड-जामसंडे नगरपंचायत	तेजस दत्तात्रय मामघाडी	देवगड-जामसंडे महाविकास आघाडी गट
२		मनिषा अनिल घाडी	
३		रोहन विश्वनाथ खेडेकर	
४		संतोष रविंद्र तारी	
५		निवृत्ती रविंद्र तारी	
६		नितीन शरद बांदेकर	
७		विशाल विकास मांजरेकर	
८		साक्षी गजानन प्रभू	

सिंधुदुर्गनगरी,  
दिनांक ११ डिसेंबर २०२४.

अनिल पाटील,  
जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग.